FINE-LINE CIRCUITS LIMITED

Corporate Identification Number (CIN): L72900MH1989PLC131521 red Office: 145, SDF-V, SEEPZ-SEZ, Andheri (East), Mumbai - 400096 Tel: 22 2829 0244, Fax: 22 2829 2554

 $E\text{-mail:} \underline{\text{fineline@finelineindia.com}}, Website: \underline{\text{www.finelineindia.com}}$ NOTICE

NOTICE is hereby given that the Thirtieth Annual General Meeting (AGM) of the Compan will be held on Saturday, September 26, 2020 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the following business as set out in the Notice of AGM.In accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the rules made thereunder, read with the general circulars dated $08^{\rm h}$ April, 2020 $13^{\rm h}$ April, 2020 and $05^{\rm h}$ May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), and Circular dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular), the Company has sent the Notice of the 30" AGM along with the link of Annual Report for 2019-20 on 03" September, 2020, through electronic mode only to those members whose email addresses are registered with the Company/Registrar & Transfe Agent/Depositories. Notice of the AGM is available on the website of the Company www.finelineindia.com, on the website of the Stock Exchange viz www.bseindia.com and or

the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) <u>www.evotingindia</u> In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Listing Regulations, 2015 Members are provided with the facility to cast their votes on all resolution set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than set routine of the AGM (remote e-voting), provided by Central Depository Services (India Limited (CDSL) and the business may be transacted through such voting.

The remote e-voting period shall commence on Wednesday, September 23, 2020 (09:00 a.m.) and ends on Friday, September 25, 2020 (5:00 p.m.) IST, after which voting shall no be allowed. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.

The facility for voting through electronic voting shall also be made available during the AGN being held through VC/OAVM and Members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting prior to the meeting shall be able to exercise their right to vote at the meeting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Saturday, September 19, 2020 ('cut-of date'). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to caste vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting a

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login IC and password by sending a request at evoting@cdslindia.com. However, if you are alread registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option available on www.evotingindia.com.

Ms. Sarvari Shah and/or failing her Mr. Mitesh Dhabliwala of M/s. Parikh& Associate Practicing Company Secretaries, has been appointed by the Board of Directors of the Company as Scrutinizer for scrutinizing the remote e-voting processprior to and at the neeting, in a fair and transparent manner.

In case of queries/grievances with regard to remote e-voting, contact Mr. Rakesh Dalv Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi, Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013. E-mail – helpdesk.evoting@cdslindia.com,

Pursuant to Section 91 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday, September 20, 2020 to Saturday, September 26, 2020 (Botl days inclusive) for the purpose of Annual General Meeting. For FINE-LINE CIRCUITS LIMITED

Place: Mumbai

Date: 04th September, 2020

Managing Directo DIN: 00040644

HEM HOLDINGS AND TRADING LIMITED CIN: L65990MH1982PLC026823

Registered Office: 601/602A, Fair Link Centre, Off Andheri Link Road, Andheri (West), Mumbai- 400053. | Email: compliance@hemholdings.com NOTICE

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of Hem Holdings 8 Trading Limited (the Company) will be held through Video Conferencing("VC")/Other Audio visual Means ("OAVM") on Monday, 28th September, 2020 at 3.00 p.m, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the Securities and Exchange Board of India(Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, read with General Circulars No. 14/2020 dated April 08 2020; No.17/2020 dated April 13, 2020 and No.20/2020 dated May 5, 2020 and othe applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "applicable circulars"), to transactions the business set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and vote at the AGM through VC/OAVM. Members participating through the VC/OAVM facility only shall be deemed to be present at the AGM and their presence shall be reckoned for the purpose of quorum.

. In compliance with the applicable circulars, the Notice convening the AGM and th standalone financial statements for the financial year 2019-20, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent to all the Members of the Company whose email addresses are registered with Company/ Depository Participants(s) by 3rd September 2020. Considering the COVID-19 pandemic, the Company shall not be able to provide service of documents to the shareholders, except through email. The aforesaid documents will also be available on the Company's website at www.hemholdings.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National

Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. Instructions for remote e-voting and e-voting during AGM $\,$

a. The Company is providing to its members facility to exercise their right to vote or resolutions proposed to be passed at AGM by electronic means("e-voting" Members may cast their votes remotely, using the electronic voting system of NSDI during the period mentioned herein below ("remote e-voting").

 Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM through e-voting. c. The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the

AGM but shall not be entitled to caste their vote(s) again at the AGM.

d. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) an agency to provide ("remote e-voting") and participation in the 38th AGM through VC/OAVM Facility and e-Voting during the 38th AGM.

e. Information and instructions relating to e-voting have been sent to members through e-mail.

f. Members are requested to carefully read the instructions mentioned in the notes forming part of Notice of the 38th AGM for remote e-voting and for a and e-voting at AGM.

The remote e-voting facility will be available during the following period: Date and time of Commencement of remote e-voting: September 25, 2020 at 9:00 am Date and time of end of remote e-voting: September 27, 2020 at 5:00 pm.

h. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on resolution is cast by shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently. Shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date 21st September 2020 may cast their vote electronically.

Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the Company sends the Notice of the 38th AGM by email and holds shares as on the cut-off date i.e. Wednesday, 21st September, 2020, may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-Voting then you can use you existing user ID and password for casting your vote. If you forgot your password you can reset your password by using "Forgot User Details/Password?" or Physical User Reset Password?" option available on www.evoting.nsdl.com

The Board of Directors of the Company has appointed Mr. Divanshu Mittal of M/s. Divanshu Mittal & Associates., Practicing Company Secretaries, Jaipur a scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

k. Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL of evoting@nsdl.co.in / 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager NSDL at amitv@nsdl.co.in /022-24994360 or Mr. Sagar Ghosalkar, Assistar Manager- NSDL at sagar.ghosalkar@nsdl.co.in / 022-24994553

For Hem Holdings and Trading Limited

Sangeeta Ketan Shah Place: Mumbai Managing Director Date: 03.09.2020

PUBLICATION

Notice dated 17.07.2020 in Loan Account No. HLAPLOW00352050 was issued by undersigned on behalf of Indiabulls Housing Finance Limited, secured creditor, to anand Chhanganlal Thakkar, Sristi Financial Consultants (Through its Partners) and Shilpa Anand Thakkar ("Borrower(s)/Co-Borrower(s)") to provide information to the indersigned regarding other legal heir(s) of Late Manjula Chhaganlal Thakkar within (Four) days from the date of receipt of the said notice. As you the Borrower(s) Co-Borrower(s) have failed to provide the legal heir details it is hereby assumed by the undersigned that there are no other legal heir(s) of Late Manjula Chhagan hakkar apart from the above mentioned Borrower(s)/Co-Borrower(s).sd/-

Authorized office INDIABULLS HOUSING FINANCE LTD



Churchgate, Mumbai - 400 020, India. Website: http://www.kesarindia.com, Email: headoffice@kesarindia.com Ph: (+91-22) 22042396 / 22851737 Fax: (+91-22) 22876162 CIN: L24116MH1933PLC001996

NOTICE

Pursuant to Regulation 29(1)(a) & (2) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 10th September, 2020, inter alia, to consider Unaudited Financia tesults for the quarter ended 30th June, 2020.

Further, the window for trading in the equity shares of the Company shall continue to emain closed till 48 hours after the declaration of the Unaudited Financial Results for the quarter ending 30th June, 2020 for the Directors, Key Managerial Personnel Senior Management Personnel and other connected persons or their Immediat Relatives.

The above notice may be accessed on the websites www.kesarindia.com By Order of the Board of Directors & www.bseindia.com; D J SHAH 03.09.2020 **COMPLIANCE OFFICER**



उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

वैद्यकीय आरोग्य विभाग जा.क्र.उमपा/आवि/वै.आ.अ.का./१२०४/२०२०, दि. ०२.०८.२०२०

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे CCC, DCHC व DCH रुग्णालय चालू करण्यात आलेले आहे. सदर DCHC व DCH रुग्णालयांकरिता एकूण चार(४) ठिकाणी ऑक्सिजन टॅंक 6KL व Veporizer लावण्याकरिता संस्थेची नेमणूक करण्याबाबतची दरपत्रके दि. ०३.०९.२०२० ते दि. ०९.०९.२०२० पर्यंत मागवित आहे. त्याबद्दलची सदर जाहिरात उल्हासनगर महानगरपालिकेच्या www.umc.gov.in या संकेतस्थळावर व महापालिकेच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे.

जा.क्र.उमपा/पीआरओ/१०४७/२०२० सही/-दि. ०२.०९.२०२० (डॉ. डी. बी. पगारे)

वैद्यकीय आरोग्य अधिकारी उल्हासनगर महानगरपालिका

SITA ENTERPRISES LIMITED Regd. Office: 415-416, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai-400034 CIN No.: L45202MH1982PLC026737 Website: www.sitaenterprises.com Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended 30.6.2020

		(Rs. in Lakhs)
Particulars	Quarter ended	Quarter ended
	30.6.2020	30.6.2019
Total Income from Operations	17.82	9.15
Net Profit/(Loss) for the period before tax	11.78	3.63
Net Profit/(Loss) for the period after tax	10.28	2.69
Total Comprehensive income for the period	10.28	2.69
[Comprising Profit(Loss) and Other comprehensive		
income for the period]		
Equity Share Capital	300.00	300.00
Other Equity (excluding Revaluation Reserve)	723.74	667.75
Earning Per Share (Shares of Rs.10/- each)		
(for continuing and discontinued operations) -		
Basic / Diluted :	0.34	0.09
No. Th. L. C. Co. Col. Lond LC. C.	(0 . F: .	In to fel 1 set

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. Exceptional / Extra ordinary Items - Nil. Other Comprehensive Income - Nil Other equity is as shown in the Audited Balance Sheet of the previous year. The full format of the Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company website (www.sitaenterprises.com).

For and on behalf of the Board of Directors Ashok Tulsyar

Place : Mumbai, Date : 03/09/2020

Whole Time Director



BO : CHEMBHUR CAMP 12, Gonsalves Building, Near Ashish Theatre, Mumbai Phone No: 022-25546040 Mail: bo1299@pnb.co.in

Appendix IV **POSSESSION NOTICE** [Rule-8 (1)]

(For Immovable Property)

Whereas. The undersigned being the Authorised Officer of the Puniab National Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 03.02.2020 calling upon the borrower/mortgagor/guarantor Mr. Samee Kothari, Mrs. Pooja Sameer Kothari and Mrs. Anusuya Kothari to repay th amount due to the Bank as on 06.04.2019 is Rs.59,97,606.00 (Rupees Fifty Nine Lakhs Ninety Seven Thousand Six Hundred Six only) as on 31.01.2020 with further interest as on 01.02.2020 within 60 days from the date of receipt the said

The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/mortgagor/guarantor and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of said act read with Rule 8 of the said Rules, 2002 on this 02nd of September of the year 2020

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of Punjab National Bank, Chembur Camp Branch for an amount of Rs.59,97,606.00 (Rupees Fifty Nine Lakhs Ninety Seven Thousand Six Hundred Six only) and interest thereon

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets. **Description of Immovable Property**

Flat no.103, 1st floor, J Wing building no.05, Maruti Mahadev Nagar Co-Operative Society Limited, Survey No. 94(Part of Village Ayre, Nandivali Road ombivali(East), Taluka- Kalyan, Dist Thane- 421201. Flat no.104, 1st floor, J Wing building no.05, Maruti Mahadev Nagar Co-

Operative Society Limited, Survey No. 94(Part of Village Ayre, Nandivali Road, Dombivali(East), Taluka- Kalyan, Dist Thane- 421201.

Sd/-Place: Dombivali East **Punjab National Bank** Date: 02.09.2020 **Authorised Officer**

Navkar Corporation Ltd

Registered Office: 205-206, J.K. Chambers, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400705, Maharashtra, India. CIN: L63000MH2008PLC187146

INFORMATION REGARDING 12TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM).

I. NOTICE is hereby given that the 12th Annual General Meeting ("AGM") of the Members of Navkar Corporation Limited ("the Company") will be held on Monday, September 28, 2020 at 11 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") facility or audio visual means ("OAVM"), to transact the business as set forth in the notice convening the meeting ("Notice"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos.14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020. respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at a common venue.

II. The Notice of 12th AGM along with the Annual report of the Company for the financial year 2019-20 along with login details for joining the 12th AGM through VC or OAVM will be sent to those Members whose email addresses registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited and the same will also available on Company website www.navkarcfs.com and at the website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular and SEBI Circular.

III. Manner of registering / updating email addresses:

For those members who have not registered their email address with the Company or with their respective Depository Participant, can register the same in the following manner:

I. In case, you are holding shares in demat form and you have not registered your email id with the Depository Participant, you are requested to register/update your email id with the Depository Participant or temporarily registration with Registrar and Share Transfer agent by clicking on the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html.

ii. In case, you are holding shares in physical form and you have not registered your email id, you are requested to register/update their email address by sending a duly signed request letter to Link Intime India Private Limited, at their email ld rnt.helpdesk@linkintime.co.in.

IV. MANNER OF VOTING AT THE AGM:

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of 12th AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). The detailed procedures and instructions for casting votes through remote e-voting or e-voting during the AGM for all the members (including the members holdings shares in physical form/whose email addresses are not registered with the Depository Participants/Company/RTA) are stated in the Notice of the 12th AGM of the Company.

Estimated E.M.D. Security Registr- Tender Time

For Navkar Corporation Limited

Place : Navi Mumbai Date: September 02, 2020

Deepa Gehani Company Secretary

Citibank N.A., B-7, 8th Floor, Nirlon Knowledge Park, Next To Hub Mall, Goregaon (e), Mumbai 400063. **AUCTION SALE NOTICE (Under SARFAESI Act, 2002)**

Auction Sale of Immovable Property mortgaged to the bank under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enfo Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with rules 5,6,7,8 & 9 of the Security Interest (Enforcement Rules, 2002). Whereas the Authorized Officer of the Bank has issued a demand notice under Section 13(2) of SARFAESI Act and thereafter in exercise of powers under section 13(12) of SARFAESI Act has taken possession of Properties mortgaged to Citibank N.A. under Section 13(4) and 14(1) of the SARFAESI Act and the undersigned in the capacity of Authorized Officer has decided for sale of the property by public auction on 16-Oct-2020 at the place and time mentioned below.

	DE	TAILS OF SALE	
S No	Name of Borrower, Loan A/c. no., Description Of The Property & Upset price	Secured Debt, EMD amount	Place and Time of Auction
1	M/s. Bombay Infrastructure India Ltd Mrs. Noorrjahan Sayed Saleemahamed Basha Mr. Syed Saleemahamed Sayed Khwazameyah Basha, Mr. Syed Ershad Ahamed Sayed Saleemahamed Basha. Shop No.3, Grd FIr, Eternity Mall, LBS Rd, Near Teen Hath Naka, Navpada, Thane-West - 400604. A/C # 230276, UPSET PRICE – Rs. 17,190,000/- Floor Area: 1910 sq. ft.	Rs. 2,86,36,222.78/- as on 25th Aug-2020 EMD Rs. 17,19,000/-	Date of Inspection on - 9th Oct 2020 from 12:30 noon to 2:00 pm. Auction Venue: Citibank N.A., B-7,8th Floor, Nirion Knowledge Park, Next To Hub Mall, Goregaon (e), Mumbai 400063. Auction Date: 16th Oct 2020 at 12.30 Noon

TERMS AND CONDITIONS OF AUCTION

The property is sold on 'AS IS WHERE IS & AS IS WHAT IS CONDTION'

The Bidder is obliged to exercise full due diligence in all respects, including to inspect each of the details of the property(ies) mentioned above on the scheduled dates & times.

Submission of bids to Citibank N.A. would be construed a deemed acceptance by the bidder that (i) he/she/it has exercised ue alligence in all respects; (ii) is satisfied with all deta measurements of property(les); (III) acknowledges to knowledge of terms and conditions that govern the auction and (iv) waives all his/her/its rights to make any contrary claims against bank at any future date The sale is subject to confirmation by the Bank, if the borrower/guarantor pays the bank in full before sale, no sale will be conducted.

The Bidder shall remit Earnest Money Deposit (EMD) by Banker's Cheque / DD drawn in favour of Citibank N A Loan A/c 230276, along with the bid form in a Sealed Cover addressed to The Authorised Officer, Citibank N A. upto 12.30 Noon on or before 16-Oct-2020 Citibank N.A., B-7,8TH Floor, NIRLON KNOWLEDGE PARK, Next to HUB MALL, GOREGAON (E), MUMBAI 400063. Please note that, in reference to successful bidder(s), EMD is adjustable

against the sale consideration receivable by Citibank N.A. Also, EMD is refundable to the unsuccessful bidder(s). The successful bidder shall deposit 25% of the bid amount immediately on the sale being knocked downin his/her/its favour and the balance within 15 days by Banker's Cheque / DD drawn in favour of Citibank N A Loan A/c Number 230276.

In case the successful bidder fails to deposit 25% of the bid amount immediately on sale being knocked down in his/her/its favour and/or the balance amount within 15 days, Please note that, in reference to successful bidder(s), EMD is adjustable against the sale consideration receivable by Citibank N.A. Also, EMD is refundable to the unsuccessful bidder(s), the deposit made by the bidder shall beforfeited without any notice and the sale will be cancelled.

The charges / fees payable for conveyance such as stamp duty, registration fee, maintenance charges electricity charges etc shall be borne by the successful bidder. The Authorized Officer will not be held responsible for any charge, lien, property $tax\,or\,any\,other\,dues\,to\,the\,Government\,or\,local\,body\,or\,any\,other\,authority\,in\,respect\,of\,the\,property\,under\,sale.$ The Authorised Officer has the absolute right to accept or reject the bid or adjourn / postpone/cancel the sale/modify any

terms and conditions of the sale without any prior notice or assigning any reason therefore. 10. The Sale will only be in favour of successful bidder and not his/her nominee. For inspection of properties and other details intending buyers may contact Mr. Gopal Patil, Mr. Anand Agaskar (O) 02042343254/ 42343209 (M) +91 -9820223957 /

+91-9167248999. 11. This Notice is also to the Borrower(s) Guarantor(s) in particular and the public in general.

Place: Mumbai Gopal Patil /Anand Agaskar (Authorised Officer)



The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administative Office: 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai – 400 058.

Contact for Details: Tel - 022-26766011/ 9004256609/ 9821455391/ Email - recovery@mogaveerabank.com

AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTY

Sealed Offers/Tenders are invited from the public/ intending bidders for purchasing the following Immovable Property on "as is where is basis" and on "as is what is basis", which is now in the physical possession of the Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd., as per section 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Outstanding Loan Date time and place of Reserve Price Farnest Money Inspection of the Date and time Name & Address of the Name of the

	Immovable Asset/s/ Properties	(In Rs.)	Deposit (In Rs.)	Property	of opening the tenders:	Secured Creditors:	Borrower/ Mortgagor	Amount:	Submission of Tenders/ Offers:
ı	Flat No.301, 3rd	Rs.12,50,000/	Rs.50,000/-	07-10-2020	12-10-2020	The Mogaveera Co-opera-	Mr. Dattatray	Rs.15,26,666/-	Sealed Tenders/ Offers
ı	Floor, B-Wing, Freny	-		From 11 a.m to	at 11 a.m	tive Bank Ltd.	Audumber	(Rupees Fifteen Lakh	shall be submitted to the
ı	Height CHS Ltd.,			4 p.m		5th Floor, Mogaveera	Waghmode & Mrs.	Twenty Six Thousand	Authorised Officer on or
ı	Tania Town, Plot					Bhavan, M.V.M.	Gayatri Dattatray	Six Hundred Sixty Six	before 09/10/2020 upto 4
ı	no.12, Rajnagar, Near					Educational Campus Marg,	Waghmode	only) as on	p.m at Administrative Office
ı	Dubey Hospital,					Off. Veera Desai Road,	- Borrowers.	31/10/2017	5th Floor, Mogaveera
ı	Achole Road,					Andheri (West), Mumbai –	Mr. Dattatray	plus interest from	Bhavan M.V.M Educational
ı	Nallasopara (East),					400 058.	Audumber	01/11/2017	Campus Marg, Off. Veera
ı	Dist. Palghar – 401					Tel no. 2676 6011.	Waghmode -	(Hsgl/292).	Desai Road, Andheri (West),
ı	209. admeasuring					Mob: 9821455391.	Mortgagor.		Mumbai – 400 058.
ı	375 sq. ft. (Built Up).								

- The purchaser shall bear all expenses related to Stamp Duties, Registration Charges, Transfer Charges, all statutory dues payable, Taxes and rates and outgoings, both existing and future relating to the property. The Sale Certificate will be issued in the name of the successful bidder only.
- The Authorised Officer Reserves the right to reject any or all tenders and/or postpone the date and time of opening of tender or sale confirmation without giving any reason there for Mortgagor/ borrower may bring prospective bidder/offerers and may also remain present while opening the offers on 12/10/2020 at 11 a.m.
- The bidders/ offerers should take inspection of the properties and may inspect the Title Deeds, if they so desire.
- The successful bidders/ offerers should deposit 25% of the bid amount immediately and balance 75% within 15 days from the date of opening the tenders. If the successful bidders fail to pay the balance 75% of the bid amount within 15 days from date of opening the offers, the deposited amount shall be forfeited. Tenders quoted below the "Reserve Price" will not be considered
- STATUTORY NOTICE UNDER RULE 8[6] OF THE SARFAESI ACT: This is also a notice to the Borrower/ Guarantor/ Mortgagor of the above loan under Rule 8[6] of the SARFAESI Act, 2002 about holding of sale by inviting sealed tenders from the public in general for the sale of the secured assets on abovementioned date, if your dues are not cleared in full

Notice is hereby given to you to pay the sum as mentioned above before the date fixed for Auction sale failing which the property will be sold and balance dues, if any will be recovered with interest and cost from you. Date: 02/09/2020 Mr. Narayan G. Mendon

Place: Mumbai

Chief Manager & Authorised Officer

MUMBAI SLUM IMPROVEMENT BOARD

A Regional Unit of (MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY)

Name of Works



Main Portal: https://mahatenders.gov.in • Mhada Portal: https://mhada.maharashtra.etenders.in Tel. No. 022-66405250, E-mail - eeeslum@gmail.com

Ref. No. EE/East/MSIB/etender/1/2020-21

E-TENDER NOTICE

Digitally Signed & unconditional online Tender in form "B-1" (Percentage Rate) are invited by the Executive Engineer (East) Division, Mumbai Slum Improvement Board, (Unit of MHADA), Room No. 536, 4th Floor, Griha Nirman Bhavan, Bandra (East), Mumbai - 400 051 from the Contractors registered with PWD / MHADA / CPWD / CIDCO / MES / MJP / MIDC / Indian Railway / BPT / MCGM or any Govt. / Semi Govt. Organisation, in the corresponding appropriate class will also be eligible subject to production of the solvency certificate to the extent of 20% of the estimated cost put to tender.

Tender No.		Cost (₹)	1% of Esti- mated Cost (₹)	Deposit 2% of Estimated Cost (₹) (50% initially & 50% through Bill)	ation (Class) of Contr- actor	Price Includ- ing 12% GST in (₹)	Limit for Comple- tion of Work
01	Const. of Retaining Wall Adjacent Nala Opp. Premier Society, Shiv Srushti Road	41,19,394/-	42,000/-	83,000/-	Class - V - above	500/- + 60 = 560/-	9 Months (including Monsoon
02	Const. of Retaining Wall Adjacent Nala Opp. Suburban Society, Shiv Srushti Road	41,19,394/-	42,000/-	83,000/-	Class - V - above	500/- + 60 = 560/-	9 Months (including Monsoon
03	Const. of Retaining Wall Near Hindu Crematorium Godown, Chunabhatti	42,05,214/-	43,000/-	84,000/-	Class - V - above	500/- + 60 = 560/-	9 Months (including Monsoon
04	Const. of Retaining Wall Near Hindu Crematorium, Chunabhatti	41,19,394/-	42,000/-	83,000/-	Class - V - above	500/- + 60 = 560/-	9 Months (including Monsoon
05	Const. of Retaining Wall at Mohan Nagar C.H.S., Chunabhatti	42,05,214/-	43,000/-	84,000/-	Class - V - above	500/- + 60 = 560/-	9 Months (including Monsoon
06	Const. of Retaining Wall Adjacent Nala Opp. Navsahjeevan Society, Shiv Srushti Road	40,33,573/-	41,000/-	81,000/-	Class - V - above	500/- + 60 = 560/-	9 Months (including Monsoon
07	Const. of Retaining Wall Adjacent Nala Opp. Mahatma Phule Society, Shiv Srushti Road	38,61,932/-	39,000/-	77,000/-	Class - V - above	500/- + 60 = 560/-	9 Months (including Monsoon
08	Const. of Retaining Wall Adjacent Nala Opp. Rising Parijat, Shiv Srushti Road	39,47,752/-	40,000/-	79,000/-	Class - V - above	500/- + 60 = 560/-	9 Months (including Monsoon

Seq. No.	Stage Description	Date and Time Period
1	Publishing Date	07/09/2020, 10.00 hrs.
2 Document Sale Start		07/09/2020, 10.05 hrs.
3 Document Sale End 4 Bid Submission Start		21/09/2020, 18.15 hrs.
		07/09/2020, 10.05 hrs.
5 Bid Submission End		21/09/2020, 18.15 hrs.
6 Technical Bid Opening		25/09/2020, 10.30 hrs. onwards
7 Price Bid Opening		28/09/2020, 10.30 hrs. onwards

- 1. The Complete bidding process will be online (e-Tendering) in two bid system. All the notifications and detailed terms and conditions regarding this tender notice hereafter will be published online on website https://mahatenders.gov.in, MHADA Website - http://mhada.gov.in
- Bidding documents can be loaded on the website http://mahatenders.gov.in from Date 07/09/2020 at 10.05 hrs. to Date 21/09/2020 up to 18.15 hrs.
- The payment for Tender Form Fees and Earnest Money Deposit (EMD) must be made online. Technical Bids will be Opened on 25/09/2020 from 10.30 hrs. onwards & Price bid will be Opened on
- **28/09/2020 from 10.30 hrs.** onwards at office of Executive Engineer (East) / MSIB, Room No. 536, 4th Floor, MHADA, Kala Nagar, Bandra (East), Mumbai 400 051, on website **http://mahatenders.gov.in** 5. Tenderer should submit original documents (those were uploaded during bid preparation) for verification at
- 6. Tenderer should submit information and scanned copies in PDF format in Technical Envelope as mentioned in Technical Offer. 7. Tenderer should have valid class II/III Digital Signature Certificate (DSC) obtained from any certifying
- 8. The Executive Engineer (East)/M.S.I.B., MHADA, Bandra (East), Mumbai 400 051, reserves the right to accept or reject any or all tenders without assigning any reason.
- 9. e-Tenderer shall refer detailed tender notice regarding Performance Security & other documents to be
- 10. e-Tenderer should upload GST registration Certificate.

the time of Technical Bid opening.

authority.

- 11. Tender called is based on SSR rate year 2017-18 without GST. GST will be paid on accepted contract value.
- 12. In case of the rates quoted by lowest bidder less than estimated Cost, & L1 bidder failed to submit Additional Performance Security Deposit within 8 days then Second lowest (L2) bidder will be asked to submit the revised offer and if L2's offer is below than that of the rate quoted by L1 bidder then offer of 2nd Lowest bidder (L2) will be accepted.
- 13. Guidelines regarding e-tendering system and submission of bids can be downloaded from website http://mahatenders.gov.in, Help Support: 1800-307-02232 E-Mail - eproc.support@mahatenders.gov.in Sd/-

Executive Engineer (East),

M. S. I. B. Board, Mumbai

इश्वरशक्ती होल्डिंग्स अँड ट्रेडर्स लिमिटेड सीआयएनः एल५११००एमएच१९८३पीएलसी०३०७८२ नोंदणीकृत कार्यालयः शेकसरिया चेंबर्स, ५वा मजला, १३९, नगीनदास मास्टर रोड, फोर्ट- मुंबई- ४०००१, दूरध्वनी

क्रः ४०५००९००, फॅक्स क्रः २२६२४९८९, इमेल आयडीः ishwarshakti@rediffmail.com याद्वारे सचना देण्यात येत आहे की. ईश्वरशक्ती होल्डिंग्स अँड टेडर्स लिमिटेडच्या सदस्यांची ३७ वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी शेकसरिया चेंबर्स, ५वा मजला, १३९, नगीनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१ येथे द्पारी ३.०० वाजता आयोजित केली जाणार आहे. या सभेत करण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती देणारी सूचना तसेच लेखाकृत वित्तीय ताळेबंद, संचालक मंडळाचे अहवाल आणि ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे लेखा अधिकाऱ्यांचे अहवाल, उक्तनिर्देशित एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकानुसार वार्षिक अहवाल तसेच एजीएमची सूचना अशा समभागधारकांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात येत आहे ज्यांचे इमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत.

सदर दस्तऐवज सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल)ची वेबसाइट www.evotingindia.com येथे उपलब्ध आहेत. तथापि, ज्या सदस्यां उक्तनिर्देशित कागदपत्रांची प्रत्यक्ष प्रत हवी आहे त्यांनी कंपनीला त्याच्या/ तिच्या विनंतीची पूर्तता करता यावी यासाठी प्रकरणानुरूप आपला डीपी आयडी आणि ग्राहक आयडी आणि फोलिओ क्रमांक नमूद केलेला इमेल ishwarshakti@rediffmail.com किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येते पाठवावा

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८, सोबत वाचावे कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ चा नियम २०२० नुसार वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (नोंदणी उत्तरदायित्व आणि उद्घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ च्या नियम ४४ नुसार (सेबी नोंदणी नियमावली) कंपनीला आपल्या सदस्यांना ''दूरस्थ इ-मतदाना''ची सुविधा (म्हणजे एजीएमच्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणाह्न इ-मतदानाची सुविधा) देताना खूप आनंद होत आहे जेणेकरून एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांना मतदान करता येईल.

वेळोवेळी दुरूस्ती केलेल्या कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन नियम) २०१४ नुसार कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये सदस्यांच्या मतदान करणाच्या पात्रतेची निश्चिती करण्यासाठी अंतिम तारीख म्हणून २१ सप्टेंबर २०२० निश्चित केली आहे. ज्या सदस्याचे नाव अंतिम तारखेला कंपनीच्या सदस्यांचे नोंदणीपुस्तक किंवा डिपॉझिटरींनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नमूद आहे, फक्त त्याच सदस्यांना दूरस्थ इ-मतदान किंवा एजीएममध्ये मतदानाच्या सुविधेचा लाभ घेता येईल.

- २. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दूरस्थ इ-मतदान सुरू करण्याची तारीख आणि वेळ शुक्रवार २५ सप्टेंबर २०२० सकाळी ०९.०० वाजता.
- ४. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाला सोमवार दिनांक २८ सप्टेंबर, दुपारी ५.०० नंतर परवानगी दिली जाणार
- ५. ई-मतदानाच्या सूचनांसाठी सदस्य एजीएमची माहिती देणाऱ्या सूचनेतील निर्देश पाह शकतात

६. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इ-मतदान, समभाग, हस्तांतरण दस्तऐवज सादर करणे इत्यादींबाबत सर्व पत्रव्यवहार/ प्रश्न/ तक्रारी बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पहिला मजला, भारत टिन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओएसिस अपार्टमेंटसमोर (कीज हॉटेलशेजारी), मरोळ मरोशी रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९ येथे

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे (इन्स्टा पोल) मतदानाची सुविधा एजीएमच्या ठिकाणीही उपलब्ध केली जाऊ शकेल. ज्या सदस्यांनी आधीच आपले मतदान दूरस्थ इ-मतदान यंत्रणेद्वारे केलेले आहे त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मतदान करता येईल.

स्थान: मुंबई

सार्थक ग्लोबल लिमिटेट

सीआयएनः एल९९९९९एमएच१९८५पीएलसी१३६८३५ नोंदणी कार्यालयः ६०९, मजला-६, वेस्ट विंग, तुलिसयानी चेंबर्स निरमन पॉईंट,

मुंबई (महा.) ४०० ०२१, भारत. संपर्क क्र.: ९८२७५२२१८९ **कॉर्पोरेट कार्यालय**: १७०/१०, फिल्म कॉलनी, आर.एन.टी. मार्ग, इंदोर (म. प्र.) ४५२००१, भारत फोन क्र.: ०७३१-४२७९६२६, ईमेलः sgl@sarthakglobal@.com, वेबसाईटः www.sarthakglobal.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स मार्फत घेण्यात यावयाच्या ३५ व्या वार्षिक सर्व साधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येत की कंपनीची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम'') मार्फत सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वा. घेण्यात येणार आहे.

एजीएम ही कंपनी अधिनियम, २०१३, सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दिनांक १२ मे २०२० च्या प्रयोज्य तरतुदीच्या अनुपालनात घेण्यात येणार आहे. ती एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत घेण्याला परवानगी देण्यात आली आहे. सभासदांना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रविलेल्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म मार्फत एजीएमला हजर राहण्याची सुविधा पुरविण्यात येईल.

वरील सर्क्युलरच्या अनुपालनात एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कडे ई-मेल पत्ते नोंदविलेल्या सर्व भागधारकांना पाठविण्यात येईल. जर तुम्ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे तुमचे ईमेल पत्ते नोंद्विलेले नसतील तर तुम्ही कृपया तुमचे ईमेल पत्ते नोंद्विणे/अपडेट करण्यासाठी खालील माहितीचा अवलंब करावा.

कृपया ईमेल पत्ते नोंदविण्यासाठी फोलिओ क्र. भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची (पढील आणि मागील) स्कॅन्ड प्रत, पॅन कार्ड आणि कोणतेही ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्टची स्वसाक्षांकित प्रत देवन कंपनी/रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट यांचेकडे विनंती पाठवावी. कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कडे (डीपी) संपर्क करावा आणि तुमच्या डीपीनी दिलेल्या सल्ल्यानुसार तुमचा ईमेल पत्ता आणि बॅक खात्याचा तपशील नोंदवावा.

सभासदांनी नोंद घ्यावी की ३५ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल अनुक्रमे कंपनीची वेबसाईट www.sarthakindustries.com आणि स्टॉक एक्स्चेजची वेबसाईट बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर उपलब्ध होईल. ३५ व्या एजीएमची सूचना सीडीएसएलची वेबसाईट www.evotingindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

सभासदांना दरस्थ ई-मतदान/एजीएम दरम्यान ई-मतदानामार्फत एजीएमच्या सूचनेत नम्द केलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करण्याची संधी देण्यात येईल. प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद आणि ज्या सभासदांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल नोंदविलेले त्यांना दरस्थ ई-मतदान/एजीएम दरम्यान ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया आणि एजीएमच्या सूचनेत देण्यात येईल. वरील माहिती ही एमसीए सर्क्युलर आणि सेबी सर्क्युलरच्या अनुपालनात आणि कंपनीच्या सर्व सभासदांचे

लाभ आणि माहिती करिता जारी करण्यात येत आहे. मंडळाच्या आदेशानुसार

सार्थक ग्लोबल लिमिटेड करिता रागिणी चतुर्वेदी

ठिकाणः इंदोर कंपनी सचिव

दिनांकः ३१ ऑगस्ट २०२०

अरनोल्ड होल्डिंग्ज लि.

बी २०८, रामजी हाउस, ३०, जांभुळवाडी, जेएसएस रोड, मुंबई - ४०० ००२. दूर. : ०२२-२२०१६६४० सीआयएन : एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३ ईमेल : armoldholding9@gmail.com वेबसाइट : www.arnoldholdings.in

सूचना याद्वारे देण्यात येते की, अरनोल्ड होल्डिंग्ज लिमिटेडच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी स. १०.३० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता बी २०८, रामजी हाउस, ३० जांभुळवाडी, जेएसएस रोड, मुंबई - ४०० ००२ महाराष्ट्र येथे एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे.

बुक क्लोजर सूचना व ई-मतदान कंपनीच्या सर्व भागधारक यांना सूचित करण्यात येते की, कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर मंगळवार, दि. २२ सप्टेंबर, २०२० ते सोमवार, दि. २८ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस सामाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल. निर्धारित तारीखा दि. २१ सप्टेंबर, २०२० ई-मतदानाकरिता प्रदानित आहे. सर्व सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की :

१. एजीएमची सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत सर्व सभासद यांना कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडी वर पाठविण्यात आली आहे. सदर सूचना कंपनीची वेबसाइट www.arnoldholdings.in वर उपलब्ध आहे. एजीएमच्या सूचनेची पाठवणी पूर्ण करण्यात आली

प्रत्यक्ष स्वरूपातील वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील धारक शेअर्सचे सभासद यांना निर्धारित तारीखा दि. २१ सप्टेंबर, २०२० रोजी एजीएमच्या ठिकाणी वा त्याव्यतिरिक्त सीडीएसएल च्या ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत एजीएमची सूचना सीडीएसएल द्वारे एजीएम (परोक्ष ई-मतदान) च्या ठिकाणी पाठविण्यात आली आहे. सर्व सभासदांना सुचित करण्यात येते की:

१. एजीएममध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता मतदानामार्फत ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात. २. परोक्ष ई-मतदानाची सुरुवात शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० वा. होत आहे. ३. परोक्ष ई-मतदान रविवार, दि. २७ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वा. संपत आहे.

४. मतदान करण्याकरिता निर्धारित तारीखा ईलेक्टॉनिक स्वरूपात वा एजीएमच्या ठिकाणी दि. २१ सप्टेंबर, २०२० रोजी पर्यंत आहे. ५. कोणाही व्यक्तीस कंपनीचे शेअर्स धारक असल्यास व कंपनीचे सभासद असल्यास एजीएमची सूचनेची पाठवणी निर्धारित तारीखा अर्थात दि. २१ सप्टेंबर, २०२० रोजी

helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि, कोणाही व्यक्तीने आधीच सीडीएसएल सह नोंदणीकरण केलेले असल्यास ते मतदानाकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करू शकतात. ६. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, ए. परोक्ष ई-मतदान मोड्यल सीडीएसएल द्वारे सदर तारीख व वेळेच्या पश्चात अकार्यरत करण्यात येईल व ठराव सभासद यांच्याद्वारे पार पडलेल्या सभासदांना सदर बदल करणे मंजूर नसेल. बी. एजीएमच्या ठिकाणी बॅलोट पेपर मार्फत मतदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सी. सभासदांनी एजीएमध्ये मतदान करण्याकरिता उपस्थित राहावे व प्रॉक्सीद्वारे

नेमणूक वा प्रॉक्सीज उपस्थित वा मतदान करून स्वतः वा पोल वा प्रॉक्सी आवश्यक असलेल्या कंपनीच्या सभासदांना आवश्यक आहे. डी. सदर एजीएममध्ये आयोजित मतदान व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/ अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत करावे व एजीएममध्ये बॅलोट पेपर मार्फत मतदान करण्याची सुविधा आहे. ७. जर तुम्हाला परोक्ष ई-मतदानाच्या तपशीलाकरिता काही असल्यास तुम्ही Frequently Asked

Questions (FAQs) व ई-मतदान युजर मॅन्युअल वरील www.evoting.nsdl.com चा वापर करावा व helpdesk.evoting@cdslindia.com हेल्प सेक्शन अंतर्गत ईमेल वर लेखी विनंती पाठवावी.

अरनोल्ड होल्डिंग्ज लि. करिता

ठिकाण : मुंबई दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२०

संतवाना टोडी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

जाहीर सूचना

श्री. रतनचंद एच. खत्री (मयत) हे ०१/०५/१९६२ पासून नवजिवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड ज्यांचा पत्ता आहे १ला मजला, बिल्डिंग क्र. ६, डॉ. डी.भादकामकर मार्ग, मुंबई-४००००८ चे सभासद होते आणि १०/०१/१९७९ पासून बिल्डिंग १२ मधील गॅरेज क्र. ३ आणि क्र. ७०२६ ते ७०३० (दोन्ही एकत्रित) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. १५७६ चे धारक असून सोसयटीच्या बिल्डिंग क्र. २ मधील फ्लॅट क्र. २७ चे धारक

श्री. रतनचंद एच. खत्री यांचे मुंबई येथे ०९.०५.२०२० रोजीस निधन झाले. आता श्री. राजकुमार आर. खत्री (कै. श्री रतनचंद एच. खत्री यांचा मुलगा आणि सहयोगी सदस्य) यांनी सहयोगी सदस्य म्हणुन त्यांचे नाव रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. श्री. राजकुमार आर. खत्री आणि श्री. अशोक आर. खत्री (श्री. रतनचंद एच. खत्री यांची दोन्ही मुलगे) यांनी सोसायटीच्या उपविधीमधील औपचारिकता अन्वये त्यांच्या नावामध्ये मयत सभासद श्री. रतनचंद एच. खत्री यांचे संपूर्ण फ्लॅट / शेअर/ भांडवल/ मिळकत/ गॅरेज उपविधी क्र. ३५ अंतर्गत हस्तांतरणाद्वारे शेअरच्या हस्तांतरणाकरीता सोसायटीला संयुक्तपणे अर्ज केला आहे. अर्जदारांनी दिनांक २६.०५.२०२० रोजीच्या क्र. डी-२०२० : २७९०२६१००१०२८, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे श्री. रतनचंद एच. खत्री यांचे मृत्यु प्रमाणपत्र जमा केले.

श्री. राजकुमार आर. खत्री आणि श्री. अशोक आर. खत्री यांच्या द्वारे सदस्यता करीता संयुक्त अर्ज एमसीएस ॲक्ट, १९६० च्या क्र. ३५ उपविधीतील तरतुदीनुसार अंतर्गत हस्तांतरणाद्वारे सोसायटीच्या कार्यालयात केला असून अर्जदारांनी सोसायटीच्या उपविधीतील तरतदीनसार अंतर्गत मयत सभासद श्री. रतनचंद एच. खत्री यांच्या कायदेशीर वारसदाराचे घोषणा पत्र जमा केले.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल /मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/ आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसात सोसायटीच्या भांडवल/ मिळकती-मधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील शेअर्स आणि हितसंबंधाशी सोसायटीच्या उपविधीतील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल, जर, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे / आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपक द्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय सह सोसायटीचे सचिव यांचेकडे स. १०.०० ते सायं ५.३० वा. दरम्यान सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी तिच्या समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

दिनांक: ०४.०९.२०२०

ठिकाण: मुंबई

हौसिंग सोसायटी लि. च्या वतीने आणि करिता सही / - श्री. कल्पेश भिमानी (सन्मा. जनरल सचिव)

नवजिवन को-ऑप.

युरोटेक्स इंडस्ट्रीज ॲन्ड एक्सपोर्ट्स लिमिटेड EUROTEX नोंदणीकृत कार्यालय: १११०, रहेजा चेंबर्स, ११ वा मजला, २१३, निरमन पॉईंट,

मुंबई - ४०० ०२१. दूरध्वनी : ०२२ ६६३० १४००, फॅक्स : ०२२ २२०४ ४१३९ वेबसाईट: www.eurotexgroup.com; ई-मेल:eurotex@eurotexgroup.com सीआयएन: L70200MH1987PLC042598

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४७(१) अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दि.३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर इतर बाबींसह विचारविनिमय करणे व पटलावर घेण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शनिवार, १२ सप्टेंबर, २०२० रोजी आयोजित करण्यात येत आहे.

सदर माहिती कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.eurotexgroup.com वर तसेच स्टॉक एक्सचेजेसची वेबसाईट www.nseindia.com व www.bseindia.com वरही उपलब्ध आहे.

युरोटेक्स इंडस्ट्रीज ॲन्ड एक्सपोर्ट्स लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई राहुल रावत दिनांक : २ सप्टेंबर, २०२० कंपनी सचिव

लव्हेबल लिजरीज लिमिटेड Lovoble 7

सीआयएन:एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४४८३५ नोंद. कार्या. : ए-४६, स्ट्रीट क्र. २, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९३. द्र.: ०२२-२८३८ ३५८१ फॅक्स: ०२२-२८३८ ३५८२ ई-मेल : corporate@lovableindia.in वेबसाईट: www.lovableindia.in

जाहीर सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय **ब्धवार, ९ सप्टेंबर, २०२०** घेण्यात येणार आहे. सदर सूचना कंपनीची वेबसाइट येथे www.lovableindia.in त्याचप्रमाणे दि नॅशनल स्टॉक ऑफ एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड येथे www.nseindia.in आणि बीएसई लिमिटेड येथे www.bseindia.in यावर

मंडळाच्या आदेशानुसार लव्हेबल लिंगरीज लि. करिता सही/-एल विनय रेड्डी

दिनांकः सप्टेंबर ३, २०२०

ठिकाणः मुंबई

व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००२०२६१९) परिशिष्ट ॥ फॉर्म बी

जाहीर उदघोषणा (इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्किडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन १२ अन्वये)

विनसम डायमड आणि ज्वलरा लामटडच्या

स्टेकहोल्डर्सच्या माहितीसाठी कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/नोंदणीकृत आहे कंपनी प्रबंधक, अहमदाबात कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी यु३६९१०जीजे१९८५पीएलसी०१५९१५ नंबर/लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप नंबर कॉर्पोरेट कर्जदाराचे नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची तारीख ३१ ऑगस्ट. २०२० कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू होण्याची ०१ सप्टेंबर, २०२० अंतरिम निर्णय व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी नाव : अमित गुप्ता नोंद क्र.:- आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी पी०००१६/२०१६-२०१७/१००४० पत्ता : ७०२, जानकी सेंटर, दत्ताजी साळवी रोड, वीरा अंतरिम ठराव व्यावसायिकाचा पत्ता आणि ई-मेल, देसाई रोड लगत, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ बोर्डाकडे नोंदणीकृत असल्याप्रमाणे इमेल : caamith.gupta@gmail.com पत्ता : ७०२, जानकी सेंटर, दत्ताजी साळवी रोड, वीरा समापकासह पत्रव्यवहार करण्याकरिता वापरण्यात देसाई रोड लगत, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ येणारा पत्ता आणि इमेल इमेल : liquidator.winsome@gmail.com ०१ ऑक्टोबर, २०२० ११ दावे सादर करण्याची अंतिम तारीख सचना याद्वारे देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, अहमदाबाद यांस कोडच्या कलम ३३ अंतर्गत ०१

सप्टेंबर, २०२० रोजी विनसम डायमंड आणि ज्वेलरी लिमिटेड विरोधात समापन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. विनसम डायमंड आणि ज्वेलरी लिमिटेडच्या स्टेकहोल्डर्सना बाब १० च्या समोर नमूद पत्रव्यवहाराच्या पत्यावर समापकांकडे ०१ ऑक्टोंबर, २०२० रोजी किंवा पूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. वित्तीय धनकोंनी फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावेत. इतर सर्व धनको व्यक्तिशः (हस्तपोच) पोस्टाने किंवा इलेक्टॉनिक माध्यमाने त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करू शकतात. खोटे आणि दिशाभूल करणारे दाव्याचे पुरावे दंडास निमंत्रण देणारे ठरेल.

अमित गुप्त

फॉरएव्हर प्रेशियस ज्वेलरी आणि डायमंड लिमिटेडचे समापक

दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२०

नोंद क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-०००१६/२०१६-२०१७/१००४०

मागणी सूचना । राखीव किंमत ।

(भारत सरकार का उपक्रम)

सम्मान आपके विश्वास का

UCO BANK

(A Govt. of India Undertaking)

Honours Your Trust

क्षेत्रिय कार्यालय, युको बँक बिल्डिंग, १ ला मजला, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ स्थावर मिळकतीच्या ई-लिलाव विक्रीकरिता जाहीर सूचना

ई-लिलावाची तारीख २४ सप्टेंबर, २०२०

मिळकतीचे निरिक्षण आगाऊ वेळ ठरवुन २१ सप्टेंबर, २०२० रोजी किंवा पूर्वी स. १०.०० भाप्रवे आणि द्. ०४.०० भाप्रवे दरम्यान करता येईल. सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकान्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सचना यादारे देण्यात येते की. खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या यको बँकेकडे गहाण/प्रभारीत आहेत. ज्यांचा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा (प्रत्येक मिळकतीसमोर विनिर्दिष्ट केल्यानुसार) हा युको बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या खालील कर्जदार/ हमीदारांकडुन युको बँकेला थकीत रकमेच्या वसुलीसाठी २४ सप्टेंबर, २०२० रोजी "जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' व ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम खालील कोष्टकात नमूद करण्यात आली आहे.

अनु.	शाखा आणि	थिकत रक्कम	मिळकतीचे तपशील	मागणी सूचना	राखीव किंमत	संपर्क व्यक्तीच
क्र.	कर्जदार यांचे नावे			आणि कब्जा	आणि इसारा	नाव आणि
				सूचनेची तारीख	अनामत रक्कम	संपर्क क्र.
१	एएमबी-मुंबई (२१२९)	रु. १४७६.८५	ए-२०१, सरेला वाडी शॉपिंग सेंटर, २रा मजला, घोड दोड रोड, सुरत.	२८.०४.२०१६	रु. ९६.०५	श्री. बसंता कुमा
	कर्जदार :	लाख	मोजमापित २४०० चौ. फू. सुपर बिल्टअप क्षेत्र व ३००० चौ. फू.		लाख	नायक
	मे. पाचगणी एनर्जीस प्रा. लि.	(+) अधिक	मोकळे टेरेस	२९.०३.२०१९		एजीएम
	हमीदारः	२८.०४.२०१६	मालक- श्री. रवी अर्जुनभाई शाह (हमीदार)	(प्रत्यक्ष)	रु. ९.६०	९०६२००६४३
	१) श्री. राजीव उषाकांत कचरा	पासूनचे व्याज		, ,	लाख	o २२ –
	२) श्री. अमर ठक्कर	आणि प्रभार व				४०१८०४१८/४
	३) श्री. राजीव शाह	परिव्यय				, , , , , , ,
	४) सौ. नरेंद्र चोकशी	11(2-4-4				
7	शाखाः	रु. ५३.०० लाख	फ्लॅट क्र. ४०३, ४था मजला, इमारत क्र. बी-१, सिल्व्हर सरिता	१८.०४.२०१३	रु. ३५.२६	श्री. आशिष रंज
1	गोरेगाव- ०६८३	(+) अधिक	अपार्टमेंट, सिल्व्हर सरिता बी-१, २ व ३ को- ऑप. हाऊ. सोसा.	10.00.1014	लाख लाख	मुख्य व्यवस्थाप
	कर्जदार : अविनाश के. दुबे	१ सप्टेंबर २०२०	लि. विनय नगर, नर्मदा एम्पायर समोर, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड	२६.०६.२०१३	ભાલ	८९८७४६३९१
	क्रापनारा क. दुव	पासूनचे व्याज	(पूर्व), ठाणे-४०११०७. महाराष्ट्र क्षेत्र-६५३ चौ. फू.	(सांकेतिक)		८७८७४५४
		पासूनच व्याज आणि प्रभार व	(पूर्व), ठाण-४०९९०७. महाराष्ट्र क्षत्र-६५२ चा. फू.	(साकातक)	रु. ३.५३ लाख	
		आाण प्रभार व परिव्यय				
	(00/0)			0.5 5 5 0.0	12	<u> </u>
3	शाखाः नालासोपारा (१९५१)	रु. २६.६५ लाख	निवासी फ्लंट क्र. १०२ सह टेरेस, १ला मजला, डी-विंग, इमारत क्र.	१२.०६.२०१९	रु. ३९.५० लाख	श्री. जोंधळे सत्ये
	कर्जदार : श्री. गणेश नारायण	(+) अधिक	३, ब्ल्यू बेरी सीएचएस लि. यशवंत गौरव कॉम्प्लेक्स समोर,			व्ही
	पाटील व सौ. अनिता गणेश	१ सप्टेंबर २०२०	नालासोपारा (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०३	१६.०५.२०१८	रु. ३.९५	
	पाटील	पासूनचे व्याज	मालकः श्री. गणेश नारायण पाटील व सौ. अनिता गणेश पाटील	(सांकेतिक)	लाख	वरिष्ठ व्यवस्थाप
		आणि प्रभार व	चटई क्षेत्रः ६०५ चौ. फू. टेरेस, क्षेत्रः ४९५ चौ. फू.			दूर. ९७७३३८१७
	, ,	परिव्यय				
γ	शाखाः नालासोपारा-१९५१	रु. २९.४१ लाख	वसई-४०१२०३ चा उप प्रबंधकाच्या क्षेत्रामधील गाव निलेमोरे,	१८.०३.२०१८	र. २३.९०	श्री. जोंधळे सत्ये
	कर्जदार : श्री. सुरेश चंद्रकांत	(+) अधिक	तालुका वसई, जिल्हा पालघर (जुने ठाणे) च्या गाव सोपारा,		लाख	व्ही
	द्वमानी व	१ सप्टेंबर २०२०	मोजमापित १०२० चौ. मीटर्स व सर्व्हे क्र. १२५ व १२८, प्लॉट क्र.	०७.१०.२०१९		
	सौ. विशाखा सुरेश दवमानी	पासूनचे व्याज	१०, मोजमापित ८१६ चौ. मीटर्स चे सर्व्हे क्र. ३६, हिस्सा क्र. ६ च्या	(प्रत्यक्ष)	रु. २.३९	वरिष्ठ व्यवस्थाप
		आणि प्रभार व	प्र. ना. जिमनीवर बांधकामित ''जय राम हाईट्स'' इमारत क्र. १ अशा		लाख	दूर. ९७७३३८१७
		परिव्यय	ज्ञात इमारतमधील फ्लॅट मोजमापित अंदाजे ६९० चौ. फू. सुपर			
			बिल्टअप क्षेत्र १ला मजल्यावरील निवासी फ्लॅट क्र. १०३.			
ų	शाखाः अंबरनाथ-२१६६	रु. १७.०४ लाख	दुकान क्र. २, तळ मजला, कृष्णा इमारत, गाव धामोटे तालुका कर्जत,	३०.०३.२०१९	रु. १०.२३	श्री. प्रसून कुमार
`	कर्जदारः नरेंद्र एम. अडवानी	(+) अधिक	जिल्हा रायगड-४१०१०१.	, . (.,-),	्राख लाख	व्यवस्थापक
	हमीदारः मे. खुशबू नरेंद्र अडवानी	१ सप्टेंबर २०२०	चर्ट्ड क्षेत्र-१८० चौ. फू.	१९.१२.२०१९	रु. १.०२	द्रः:
	हमादारः मः खुरान् गरप्र अवनामा	पासूनचे व्याज	वटर पान ५७० पा. रू. लॅण्डमार्क-हिंगड रेसीडेन्सी मागे	(प्रत्यक्ष)	लाख	४४३६१८०३६ ८४३६१८०३६
		जासूनच व्याज आणि प्रभार व	(१७५माक - १६गड रसाउन्सा माग	(प्रत्यवा)	ા ભાલ	८४२५९८०२५
		जााण प्रमार व परिव्यय				
_				0 () 0)	- 00 05	<u> </u>
ξ	शाखाः वार्डन रोड-मुंबई	रु. ११.२६ लाख	निवासी फ्लंट क्र. १०१, १ला मजला, बी विंग, श्रद्धा को-ऑप.	०९.०८.२०१२	रु. १६.९३	श्री. अनिरूद्ध या
	(\$200)	(+) अधिक	हाऊ. सोसा. लि. मुकुंद कंपनी जवळ, आनंद नगर, कळवा (पूर्व) व		लाख	वरिष्ठ व्यवस्था
	कर्जदारः श्री. अनंत महादेव ठाकुर	१ सप्टेंबर २०२०	जिल्ह ठाणे-४०१६०५, महाराष्ट्र	२१.०३.२०१९	रु. १.६९	दूर.:
		पासूनचे व्याज	बिल्टअप क्षेत्र-५५० चौ. फू.	(सांकेतिक)	लाख	९५८८२१७१२
		आणि प्रभार व	मालकः श्री. अनंत महादेव ठाकुर			
		परिव्यय				
9	शाखाः पनवेल (२२९४)	रु. ८३.१३ लाख	प्लॅट क्र. ०१, तळ मजला, हरी गंगा सीएचएस लि. प्लॉट क्र.	०९.०४.२०१८	रु. ३३.७५	श्री. संदीप कुम
	कर्जदारः श्री. शशिकांत जी.	(+) अधिक	११२/११३, सेक्टर-१०, न्यू पनवेल (पूर्व), नवी मुंबई, तालुका		लाख	व्यवस्थापक
	चौधरी आणि	१ सप्टेंबर २०२०	पनवेल, जिल्हा रायगड	१४.०८.२०१९	रु. ३.३८	दूर.:
	सौ. सरोज एस. चौधरी	पासूनचे व्याज	मालकः श्री. शशिकांत गंगाराम चौधरी	(सांकेतिक)	लाख	७९७९८४७८७
		आणि प्रभार व	क्षेत्रः ५०० चौ. फू.			
		परिव्यय	लॅण्डमार्कः टीजेएसबी बँक जवळ			
6	शाखाः पनवेल (२२९४)	रु. ३३.२० लाख	फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, पंचम सीएचएसएल, प्लॉट क्र. ०७,	३१.०७.२०१९	रु. ३४.४३	श्री. संदीप कुम
	कर्जदारः श्री. सदाशिव लक्ष्मन	(+) अधिक	रोड क्र. ०४, सेक्टर-१९, न्यू पनवेल (पूर्व), नवी मुंबई, तालुका		लाख	व्यवस्थापक
	मंतुर आणि सौ. स्वाती सदाशिव	१ सप्टेंबर २०२०	पनवेल, जिल्हा रायगड-४१० २०६	१०.१०.२०१९		दूर.:
	मंतुर	पासूनचे व्याज	मालकः सदाशिव लक्ष्मण मंतुर व सौ. स्वाती एस. मंतुर	(सांकेतिक)	रु. ३.४५	७९७९८४७८।
		आणि प्रभार व	क्षेत्रः ५१० चौ. फू.	()	लाख	
		परिव्यय	लॅण्डमार्कः फेडरल बँक च्या मागे पुष्पकुंज जवळ			
_	। शाखाः डोंबिवली पूर्व (१६४२)	रु. १८.०६ लाख	फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, बी विंग, नावरे आर्केड सीएचएसएल,	२६.०४.२०१८	रु. २२.११	सौ. दिपा व्ही.
	• • • • • • • • • • • • • • • • • • • •		अंबरनाथ रेल्वे स्टेशन जवळ आणि शिवाजी महाराज चौक, बँक ऑफ	<i>+4.08.4032</i>		सा. १६५१ व्हा. वरिष्ठ व्यवस्था
	कर्जदारः सौ. लालमती खुबलाल	(+) अधिक			लाख	
	जैसवार आणि संतोष खुबलाल	१ सप्टेंबर २०२०	महाराष्ट्र आणि नवारे प्लाझा समोर, शिव मंदिर रोड, अंबरनाथ (पूर्व)	११.०७.२०१८		दूर.:
	जैसवार	पासूनचे व्याज	जिल्हा ठाणे-४२१ ५०१.	(सांकेतिक)	रु. २.२१	९८२०५२४४०
		आणि प्रभार व	मालकः सौ. लालमती खुबलाल जैसवार		लाख	
		परिव्यय	क्षेत्रः ५९० चौ. फू. बिल्टअप क्षेत्र	,		
0	शाखाः मुंबई डी.एन रोड ०००३	रु. ७४.०१ लाख	निवासी फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, ए विंग, विक्रांत टॉवर	१६.११.२०१४	रु. ४१.४४	श्री. सुमन कुम
	कर्जदारः मे. कारुण्य मरीफॅब	(+) अधिक	सीएचएसएल, सिटी सर्व्हे क्र. ३०३०-ए/१/१ गाव चिकणघर येथे.		लाख	मुख्य व्यवस्था
	इंटरप्राइजेस	१ सप्टेंबर २०२०	नकर कार्णिक रोड, कल्याण, जिल्हा-ठाणे-४२१ ३०१	२१.०२.२०१५		दूर.:
	प्रोप्रायटरः श्री. व्ही. जी. संबंध	पासूनचे व्याज	मालक-श्री. व्ही. जी. संबंध व सौ. जी. एस. मेनका	(सांकेतिक)	रु. ४.१४	८२९१०१७५६
	हमीदारः १. श्री. व्ही. जी. संबंध	आणि प्रभार व	बिल्टअप क्षेत्रः ८७७ चौ. फू.		लाख	
	२. सौ. व्ही. एस. मेनका	परिव्यय				
3.8	दहिसर पूर्व (१७९१)	रु. ४९७.८९ लाख	इंडस्ट्रीयल गाला क्र. २२७, सागर इंडस्ट्रीयल इस्टेट, २रा मजला,	१६.०१.२०१३	रु. ४५.९७	सौ. शिल्पा
	कर्जदारः मे. डीक्सन बायोमेडिक	(+) अधिक	दहिसर टोलनाका जवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, दहिसर पूर्व, मुंबई-		लाख	ककरानीया वरि
	प्रोप्रा. सौ. रंजना कोलगे	08.08.7088	एमएच-४०० ०६८	०१.०२.२०२०		व्यवस्थापक
		पासूनचे व्याज	सुपर बिल्टअप क्षेत्र- ४३५ चौ. फू.	(प्रत्यक्ष)	रु. ४.६०	९९३०२८३५८
		आणि प्रभार व	मालकः सौ. रंजना कोलगे	(· · · w)	लाख	022-26262
		परिव्यय				
2	शाखाः मुलुंड (१०४०)	रु. ६२.७४ लाख	फ्लॅट क्र. ई-५ येथे स्थित २बीएचके निवासी फ्लॅट, ५वा मजला	०२.०८.२०१८	रु. १४०.७१	श्री. सौमेंद्र सिं
. `	कर्जदारः	(+) अधिक	डिंपल अपार्टमेंट सीएचएस, सी.एस. क्र. ८५४ टी.बी. हॉस्पिटल,	(लाख	मुख्य व्यवस्था
	सौ. वैशाली मोहन क्षीरसागर	१ सप्टेंबर २०२ ०	जरीबाई वाडिया रोड, परेल (पूर्व), मुंबई-४०० ०१२, सेवरी रेल्वे	११.०७.२०१९		९०९९०६०५
	हमीदारः	पासूनचे व्याज	स्टेशन जवळ.	(प्रत्यक्ष)	E 9V ala	077-74903
	1	पासूनच व्याज आणि प्रभार व		(प्रत्यदा)	रु. १४.०७	077-797030
	१) श्री. गुरुस्वामी गंगा नायकर		क्षेत्रः फ्लॅट क्र. ई-५ः ७१२ चौ. फू. (चटई)		लाख	
	२) श्री. युवला नायकर	परिव्यय	टेरेसः ५३५ चौ. फू. (चटई)			
			मालकः सौ. वैशाली मोहन क्षीरसागर			
	३) कुमार सुधा क्षीरसागर					

२. ज्या इच्छुक बोलीदारांना लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे, डाटा अपलोड करणे, बोली दस्तावेज सादर करणे, प्रशिक्षण/प्रात्यक्षिक, ऑनलाईन अंतर्गत बोलीवरील अटी आणि शर्ती इ. साठी मदत

हवी असल्यास ते वेबसाईट https://ibapi.in आणि https://ibapi.in/Saleinfo login.aspx येथे भेट देव् शकतात. 🤾 इच्छक बोलीदारांनी खात्री करावी की त्यांनी ई-लिलाव वेबसाईटवर स्वत:ची नोंदणी केली आहे आणि https://ibapi.in आणि www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.isp येथे दिलेल्या

मार्गदर्शक तत्त्वानुसार सेवा पुरवठादारांनी तयार केलेल्या व्हर्च्युअल वॉलेटमध्ये इसार रक्कम (इअर) जमा केली आहे.

िमळकत राखीव किमतीच्या खाली विकली जाणार नाही आणि बोलीदार रु. १०,०००/– (रुपये दहा हजार मात्र) च्या पटीत त्यांचे पढील प्रस्ताव वाढव् शकतात यशस्वी बोलीदारांना विक्रीच्याच दिवशी ई-लिलाव विक्री प्रक्रिया संपल्यावर त्वरित किंवा पृढील कामाकाजाच्या दिवसाच्या अगोदर खरेदी रकमेची २५% रक्कम (आधी भरलेल्या इसारा रकमेला धरून) जमा करणे आवश्यक आहे. खरेदी किंमतीची उर्वरित ७५% रक्कम त्यांना विक्रीची निश्चिती/स्वीकृती कळवल्याच्या १५ दिवसांत भरावी लागेल. यशस्वी बोलीदाराने येथील विनिर्दिष्ट कालावधीत उर्वरित रक्कमेचा

भरणा करण्यास कसुर केल्यास जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल आणि कसुरवार खरेदीदार/बोलीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या मिळकतीच्या रकमेच्या कोणत्याही भागावरील सर्व दावे त्यागावे लागतील. अयशस्वी बोलीदारांची इअर ई-लिलाव विक्री प्रक्रियेची समाप्ती झाल्यावर परत करण्यात येईल.

विक्री बँकेच्या निश्चितीच्या अधीन राहील, जर कर्जदार/जामीनदार यांनी विक्री किंवा विक्री प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी संपूर्ण प्रदान केले तर विक्री होणार नाही.

मिळकत ''जसे आहे जेथे आहे'' आणि ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येईल. आणि इच्छक बोलीदारानी त्यांची बोली दाखल करण्यापूर्वी बँकेच्या भाराखेरीज कोणत्याही प्राधिकरणाच्या मिळकतीसंबंधातील सखोल चौकशी करावी आणि मिळकतीचे हक्क, आवाका, दर्जा ह्याबाबत स्वतःची खात्री करून घ्यावी. ऑनलाईन बोली दाखल केल्यानंतर विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकतीच्या संबंधात विक्री. भार. बोजाचा कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

कोणतेही कारण किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतीही बोली स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे किंवा विक्री तहकूब करण्याचे/पुढे ढकलण्याचे/रद करण्याचे/विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तीत सुधारणा करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीकारांकडे आहेत. १०. खरेदीदाराने मिळकतीशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही कर, दर आणि देणी, शासन आणि प्राधिकरणाला देय सर्व सांविधिक थकबाकी, विक्री प्रमाणपत्र नोंदणी प्रभारासह मदांक शल्क. प्रभार

११. इच्छुक खरेदीदार आगाऊ वेळ ठरवुन **२१.०९.२०२० रोजी किंवा पूर्वी रोजी स. १०.०० ते सायं. ४.००** दरम्यान मिळकतीचे निरिक्षण करु शकतात. १२. जर ई-लिलावाची तारीख आणि वेळ कोणत्याही प्रशासकीय अपरिहार्यतेमुळे बदलावी लागली किंवा कोणत्याही प्रसंगामुळे असे बदल करणे भाग पडले तर, सेवा प्रवठादारांकडे त्यांनी दिलेल्या/नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर/ई-मेल ॲड्रेसवर एसएमएस किंवा ई-मेल द्वारे सेवा पुरवठादारांमार्फत बोलीदारांना कळवण्याचा प्रयत्न बँक करेल.

१३. विक्री सरफैसी ॲक्ट/रुल्स २००२ मध्ये विहित अटी आणि वरील अटींच्या अधीन राहील. १४. पुढील तपशिलांसाठी विक्री सूचनेत नमुद संपर्क क्र. वर संपर्क व्यक्तींना संपर्क करावा. १५. ही सूचना विशेषत: कर्जदार, जामीनदार आणि सर्वसामान्य जनतेला सुध्दा आहे.

दिनांक: ०२.०९.२०२०

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी

सही/

ठिकाण : मुंबई

epaper दिना ee press journal.in

कंपनी कायदा २०१३ आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमांच्या अनुषंगाने तपशील खाली दिल्याप्रमाणे आहेतः

१. सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० चा वार्षिक अहवाल पाठवण्याची अंतिम तारीख- ०१ सप्टेंबर

३. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दूरस्थ इ-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ सोमवार २८ सप्टेंबर २०२० सायंकाळी ५.०० वाजता.

पाठवता येतील. कोणतीही व्यक्ती जी, सभेची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य होईल आणि अंतिम तारखेला म्हणजे २१ सप्टेंबर २०२० रोजी समभाग धारण करत असेल तिला येथे विनंती पाठवून यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल किंवा सदस्य सीडीएसएलचा टोल-मुक्त क्रमांक १८००२००५५३३ येथे फोन करू शकतात.

संचालक मंडळाच्या आदेशाने

दिनांकः २५ ऑगस्ट २०२०

ईश्वरशक्ती होल्डिंग्स अँड ट्रेडर्स लिमिटेडसाठी आणि वतीने समीर खेडेकर (कंपनी सचिव)

बॉम्बे स्वदेशी स्टोअसे लिमिटेड सीआयएनः यू७४९९९एमएच१९०५पीएलसी०००२२३

नोंदणीकृत कार्यालयः वेस्टर्न इंडिया हाऊस, सर पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१. दूरध्वनीः ९१ २२ २२८८५०४८/ ४९ कॉर्पोरेट कार्यालयः ३०४, ३ रा मजला, हबटाऊन सोलारिस, प्रा. एन. एस. फडके मार्ग, तेली

गल्लीसमोर, विजय नगर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००६९. दुरध्वनीः ९१ २२ ६८३५१६०० वेबसाइटः www.thebombaystore.com इमेलः investor@bombaystore.com व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम)

आयोजित केल्या जाणाऱ्या ११४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची १९४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता आयएसटी कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू असलेल्या तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम, सोबत वाचा कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने जारी केलेले परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक ८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक १७/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० आणि परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२० (एकत्रितरित्या एमसीए परिपत्रके) यांच्या तरतुर्दींची पूर्तता करत असता एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर दुकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल. सदस्यांना व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याची किंवा सीडीएसएल इ-मतदान यंत्रणेद्वारे प्रत्यक्ष

वेबकास्ट पाहण्याची स्विधा दिली जाईल.

१. एजीएमची सुचना आणि वार्षिक अहवाल पाठवणे: एमसीए परिपत्रकांची पूर्तता करत असताना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०१९-२० अशा सदस्यांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवला जाईल ज्यांचे इमेल पत्ते कंपनीचे निबंधक आणि समभाग हस्तांतरण एजंट / डिपॉझिटरींकडे नोंदणीकृत आहेत. सूचना आणि वार्षिक अहवाल २०१९-२० कंपनीची वेबसाइट www.thebombaystore.com येथे आणि सीडीएसएलची वेबसाइट www.evoting.india.com येथे उपलब्ध आहेत.

२. इमेल पत्ता नोंदणी / अद्ययावत करण्याची पद्धतः ज्या सदस्यांनी आपले इमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने धारण केलेल्या समभागांच्या संदर्भात डिपॉझिटरींकडे आपले डिपॉझिटरी सहभागी (डीपी) यांच्या माध्यमातून नोंदणीकृत करावेत आणि प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेल्या समभागांबाबत कंपनीला आपला फोलिओ क्रमांकासह तपशील लिहन आणि पॅन कार्डची स्वसाक्षांकित प्रत जोडून investor@bombaystore.com येथे किंवा लिंक इनटाइम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे

पाठवावी.

आणि एजीएमदरम्यान इ-मतदान या बाबी नीट वाचाव्यात

३. इ-मतदानाद्वारे मतदान करण्याची पद्धतः एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर आपल्या सदस्यांना मतदान करता यावे यासाठी कंपनीने दूरस्थ इ-मतदानाची सुविधा देण्यासाठी सीडीएसएलच्या सेवा घेतल्या आहेत. त्याशिवाय कंपनी ज्या सदस्यांनी दूरस्थ इ-मतदानाद्वारे आपले मतदान केलेले नाही अशा सदस्यांसाठी एजीएमदरम्यान इ-मतदानाची सुविधा देत आहे. उक्तनिर्देशित केलेल्या पद्धतीने आपले इमेल पत्ते यशस्वीरित्या नोंदणीकृत केल्यावर सदस्यांना इमेलद्वारे आपले मतदान इ-मतदान पद्धतीने करण्यासाठी लॉगिनची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. ज्या सदस्यांना इमेल आलेले नाहीत किंवा ज्यांचे इमेल पत्ते कंपनीचे निबंधक किंवा समभाग

हस्तांतरण एजंट/डिपॉझिटरींकडे नोंदवलेले नाहीत त्यांनी एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या नोट्समध्ये सूचनांचे पालन करून लॉगिनसाठी आवश्यक ते तपशील निर्माण करावेत. सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी एजीएमच्या सूचनेत दिलेल्या नोट्स आणि विशेषतः एजीएममध्ये सहभागी होण्यासंदर्भातील माहिती, दूरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान करण्याची पद्भत

बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशाने सही / -स्थानः मुंबई मंजिरी चांडक दिनांकः ४ सप्टेंबर २०२०

फाईन-लाईन सर्किट्स लिमिटेड कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशने क्रमांक

(सीआयएन): एल७२९००एमएच१९८९पीएलसी१३१५२१ नोंदणीकृत कार्यालय : १४५, एसडीएफ-५, सीप्झ-एसईझेड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९६. दर. क्र. २२ २८२९ ०२४४, फॅक्स : २२ २८२९ २५५४. ई-मेल : fineline@finelineindia.com वेबसाइट : www.finelineindia.com

सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, दि. २६ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) एजीएमच्या सचनेमध्ये व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित केली आहे. कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) व नियम यांच्या लागू तरतूद अनुपालन सामान्य सर्क्युलर दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०५ मे, २०२० अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए सर्क्युलर्स) मंत्रालय व सर्क्युलर दि. १२ मे, २०२० रोजी जारी व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) द्वारे जारी कंपनीस सदर ३०व्या एजीएमची सूचना वार्षिक अहवाल २०१९-२० ची लिंकसह दि. ०३ सप्टेंबर, २०२० रोजी पाठवली आहे व सदर ईलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माध्यमातून कंपनी/रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट/डिपॉझिटरीज यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविली आहे. एजीएमची सूचना कंपनीची

वेबसाइट www.finelineindia.com वर व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com वर व सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) www.evotingindia.co.in वर उपलब्ध आहे. कंपन्या कयादा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित नियम, २०१४ च्या व सिक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या नियम ४४ अंतर्गत कंपनीने त्यांच्या संभासदांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (सीडीएसएल) इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून परोक्ष ई-मतदान एजीएमच्या सूचनेत विहित ठरावांवर मत देण्याचा हक्क कंपनीने एजीएमच्या व्यवहारांवर विचारविनीमय करण्याकरिता ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदान करण्याचा हक्क बजावण्याची सुविधा

उपलब्ध करून दिली आहे. परोक्ष ई-मतदानाचा कालावधी बुधवार दि. २३ सप्टेंबर, २०२० (स. ९.०० वा.) सुरु होत आहे व शुक्रवार दि. २५ सप्टेंबर, २०२० (सायं. ५.०० वा.) भाप्रवे रोजी संपत आहे. त्यानंतर मतदान अकार्यरत करण्यात येईल. परोक्ष ई-मतदान मोड्युल सीडीएसएल द्वारे नंतर अकार्यरत करण्यात येईल. एकदा मतदान ठराव भागधारक यांच्याद्वारे केल्यास भागधारक पुन्हा मतदान करू शकत नाहीत.

एजीममध्ये सहभागी होणारे सभासदर त्यांचे मतदान केल्यानंतर पुन्हा एकदा परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून

मतदान हक बजाव शकत नाहीत. केवळ व्हीसी/ओएव्हीएम मार्फेत कंपनीचे भागधारक शेअर्सधारक आहेत ते

एकतर प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात परोक्ष ई-मतदान सुविधेचा लाभ घेता येईल. सभासद त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत केल्यास पुन्हा सभेमध्ये उपस्थित राहू शकतात परंतू मतदान करू शकत कंपनी त्योच समभाग भांडवल प्रदान करण्याकरिता इक्विटी शेअर्सच्या संबंधात सभासदांचे मतदान हक शनिवार, दि. १९ सप्टेंबर, २०२० (निर्धारित अंतिम तारीखा) तारखेनुसार परोक्ष ई-मतदान वा एजीएमच्या ठिकाणी बॅलोट पेपर च्या माध्यमातन प्रत्याक्ष वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारक सभासद मतदान करता येणार नाही. कंपनीने प्रदान केलेली सुविधा बॅलोट पेपर मतदानाकरिता एजीएम मध्ये उपस्थित असलेल्यांना लाभ घेता येईल. एखाद्या व्यक्तीने कंपनीद्वारे एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्ससंपादित केले असतील व

www.evotingindia.com करण्यात येईल क. सरवारी शाह व/वा अन्यथा त्यांचे श्री. मितेश धाबलीवाला मे. पारीखा ॲन्ड असोसिएटस ज्या सभासदांनी

जर कोणतीही चौकशी/तक्रार असल्यास ई-मतदानासंबंधात श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई – ४०० ०१३ येथे ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com दूर. क्र. २३०५८५४२ वर संपर्क साधावा. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ व अन्य लागू तरतूद अनुसार व सूची विनियमन, सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर टान्सफर बुक्स कंपनीचे रविवार, दि. २० सप्टेंबर, २०२० ते शनिवार, दि. २६ सप्टेंबर, २०२० (दोन्ही

कंपनीचा सभासद बनला असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात evoting@cdslindia.com सभासद लाभार्थी धारकांच्या रजिस्टरमध्ये ज्याचे नाव नोंद्र असेल अशी व्यक्ती एजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार प्रक्रियेचे अनुसरण करून ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा आपला हक्क बजावू शकेल. जर तुम्ही पासवर्ड फॉरगॉट युजर डिटेल/पासवर्ड ऑप्शन

एजीएमच्या सूचनेत सहभाग घेतला असेल त्यांना परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून आपले हक बजावता येतील परंतू परत एजीएम मध्ये मतदान करता येणार नाही.

दिवस समाविष्ट) दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राहिल. फाईन-लाईन सर्किट्स लिमिटेड करिता अभय दोशी

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००४०६४४